

201 Which material is used to make heating element? |

हीटिंग एलिमेंट तयार करण्यासाठी कोणती सामग्री वापरली जाते?


A Silver | चांदी

B Copper | तांबे

C Nichrome | निक्रोम


D Aluminium | एल्यूमीनियम

Answer: C



202 What is the name of the part of electric iron? |

एलेक्ट्रिक इंस्ट्री च्या भागाचे नाव काय आहे?



A Sole plate | सोल प्लेट

B Pressure plate | प्रेशर प्लेट

C Mica insulation | मीका इन्सुलेशन

D Asbestos sheet | एस्बेस्टोस शीट

Answer: A

203 What is the function of stirrer motor in micro wave oven? | मायक्रो वेव्ह ओवनमध्ये स्टिर मोटरचे कार्य काय आहे?

A Draws cooling air inside | आत थंड हवा काढतो

B Spreads the heat uniformly | उष्णाता एकसमान पसरवते

C Exhausts the hot air outside | बाहेरची गरम हवा बाहेर टाकते

D Revolves and reflects the electromagnetic energy |

विद्युत चुंबकीय ऊर्जा फिरते आणि परावर्तित करते

Answer: D

204 What is the purpose of U bend marked as X in

geyser? | गीजऱ्यामध्ये X म्हणून चिन्हांकित केलेल्या U बेंडचा उद्देश

काय आहे?

A Prevents draining of water | पाण्याचा निचरा होण्यास प्रतिबंध करते

B Avoids the forming of scales | तराजू तयार होणे टाळते

C Reduces the pressure of outlet pipe | आउटलेट पाईपचा दाब कमी करते

D Restricts the air locking inside the tank | टाकीच्या आत एअर लॉकिंग प्रतिबंधित करते

Answer: A

205 Which type of A.C single phase motor is used in food mixer? | कोणत्या प्रकारची A.C सिंगल फेज मोटर फूड मिक्सरमध्ये वापरली जाते?

A Universal motor | युनिवर्सल मोटर


B Repulsion motor | रिप्लशन मोटर

C Split phase motor | स्प्लिट फेज मोटर

D Shaded pole motor | छायांकित पोल मोटर

Answer: A

206 Which is the position for maximum output of the heater? | हीटरच्या जास्तीत जास्त उत्पादनासाठी कोणती स्थिती आहे?



A Position 1 | स्थान 1

B Position 2 | स्थान 2

C Position 3 | स्थान 3

D Position 4 | स्थान 4

Answer: B

ITI 1st Year ELECTRICIAN Trade Theory NIMI MCQ | Unit 12 Domestic appliances | मराठी + English

207 Which formula is used to calculate the heat generated as per Joules law? | ज्युल्स नियमानुसार निर्माण होणारी उष्णता मोजण्यासाठी कोणते सूत्र वापरले जाते?

- A Heat generated =  $IRT / J \text{ cal}$  | हीट जनरेट =  $IRT/J \text{ cal}$   
B Heat generated =  $I^2RT / J \text{ cal}$  | उष्णता निर्माण =  $I^2RT/J \text{ cal}$   
C Heat generated =  $IR^2T / J \text{ cal}$  | उष्णता निर्माण =  $IR^2T/J \text{ cal}$   
D Heat generated =  $(IR)^2 T / J \text{ cal}$  | उष्णता निर्माण =  $(IR)^2 T/J \text{ cal}$

Answer: B

208 Calculate the heat generated in a electric heater of 1000 watt, 240 volt, worked for 5 minutes? | 5 मिनिटे काम केलेल्या 1000 वॅट, 240 व्होल्टच्या इलेक्ट्रिक हीटरमध्ये निर्माण झालेल्या उष्णतेची गणना करा?

- A 70.5 Kilo calories | 70.5 किलो कॅलरी  
B 71.0 Kilo calories | 71.0 किलो कॅलरी  
C 71.6 Kilo calories | 71.6 किलो कॅलरी  
D 72.1 Kilo calories | 72.1 किलो कॅलरी

Answer: C

209 What is the purpose of protection grooves at various places in a heater base plate? | हीटर बेस प्लेटमध्ये विविध ठिकाणी प्रोटेक्शन ग्रूव्हजचा उद्देश काय आहे?

- A Radiate the heat properly | उष्णता योग्य प्रकारे पसरवा  
B Retain the heating element firmly | गरम करणारे घटक घटू घरून ठेवा  
C Place the vessels firmly on heater plate | हीटर प्लेटवर भांडे घटू ठेवा  
D Protect the heating element from damage | हीटिंग घटकाचे नुकसान होण्यापासून संरक्षण करा

Answer: B

210 What is the purpose of sole plate in electric kettle? | इलेक्ट्रिक केटलमध्ये सोल प्लेटचा उद्देश काय आहे?

- A Acts as a balancing weight | संतुलित वजन म्हणून कार्य करते  
B Acts as an insulator for element | घटकासाठी इन्सुलेटर म्हणून कार्य करते  
C Protect the kettle base from damage | केटल बेसचे नुकसान होण्यापासून संरक्षण करा

D Keep the element in close contact with container | घटक कंटेनरच्या जवळच्या संपर्कात ठेवा

Answer: D

211 What is the magnetron tube filament voltage used in microwave oven? | मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये मॅग्नेट्रॉन व्ह्यूब फिलामेंट व्होल्टेज काय वापरले जाते?

- A 1.5 V A.C  
B 2.0 V A.C  
C 3.0 V A.C  
D 3.2 V A.C

Answer: D

212 What is the fault in a food mixer if it runs intermittently? | फूड मिक्सर मधूनमधून चालत असेल तर त्यात काय दोष आहे?

- A Worn out brushes | जीर्ण झालेले ब्रश  
B Armature coil open | आर्मेचर कॉइल उघडे  
C Defective commutator | दोषपूर्ण कम्युटेटर  
D Field winding partially short | फील्ड वळण अंशात: लहान

Answer: A

213 What is the defect in a single phase pump motor if it runs with slow speed? | सिंगल फेज पंप मोटर जर मंद गतीने चालत असेल तर त्यात काय दोष आहे?

- A Defective capacitor | दोषपूर्ण कॅपेसिटर  
B Open starting winding | उघडा सुरु वळण  
C Short in starting winding | वळण सुरु करण्यात कमी  
D Short in running winding | चालू वळण मध्ये लहान

Answer: A

214 What is the function of neutral path in AC supply system for appliances? | उपकरणांसाठी AC पुरवठा प्रणालीमध्ये तटस्थ मार्गाचे कार्य काय आहे?

- A Provides current return path | वर्तमान परतीचा मार्ग प्रदान करते  
B Provides voltage level constant | व्होल्टेज पातळी स्थिरांक प्रदान करते  
C Reduces voltage drop in wiring | वायरिंगमधील व्होल्टेज ड्रॉप कमी करते

ITI 1st Year ELECTRICIAN Trade Theory NIMI MCQ | Unit 12 Domestic appliances | मराठी + English

D Maintains load current constant | लोड चालू स्थिर ठेवते

Answer: A

215 What is the function of magnetron tube in a microwave oven? | मायक्रोवेव्ह ओवनमध्ये मॅग्नेट्रॉन ट्यूबचे काय काय आहे?

A Amplifies the microwave signal | मायक्रोवेव्ह सिग्नल वाढवते  
 B Changes the polarity every half cycle | प्रत्येक अर्ध्या चक्रात धूवीयता बदलते

C Oscillate and produce cooking frequency | दोलन आणि स्वयंपाक वारंवारता निर्माण

D Converts microwave energy to electrical energy | मायक्रोवेव्ह ऊर्जेचे विद्युत उर्जेमध्ये रूपांतर करते


Answer: C

216 Which type of motor is used in the wet grinder? | ओल्या ग्राइंडरमध्ये कोणत्या प्रकारची मोटर वापरली जाते?

A Universal motor | युनिव्हर्सल मोटर  
 B Repulsion motor | रिप्लशन मोटर  
 C Capacitor start induction run motor | कॅपेसिटर स्टार्ट इंडक्शन रन मोटर  
 D Capacitor start capacitor run motor | कॅपेसिटर स्टार्ट कॅपेसिटर रन मोटर

Answer: C

217 What is the name of the circuit? | सर्किटचे नाव काय आहे?



A Electronic fan regulator | इलेक्ट्रॉनिक फॅन रेग्युलेटर  
 B Electronic voltage multiplier | इलेक्ट्रॉनिक व्होल्टेज गुणक  
 C Electronic voltage stabilizer | इलेक्ट्रॉनिक व्होल्टेज स्टेबिलायझर

D Electronic triggering circuit of SCR | SCR चे इलेक्ट्रॉनिक ट्रिगरिंग सर्किट

Answer: A

# iTICBT Full Mock Test Series

## 1st Year Electrician Trade

हिंदी मराठी English

**NIMI TT+WCS+ED**

**Join Now!**



 CSTA Launchpad

 Download App from  Play Store